

6th July, 2021

To, The Corporate Services Dept. BSE Ltd. Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400 001.

Security Code: 532456 ISIN: INE070C01037

National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051.

Symbol: COMPINFO

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir / Ma'am,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith public notice for transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) published in Business Standard having nationwide circulation and in Mumbai Lakshadeep having regional circulation.

You are requested to take above disclosure on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Compuage Infocom Limited,

Anmol Jolly Company Secretary

Place: Mumbai

Encl: As above



D-601/602 & G-601/602, Lotus carparate Park, Graham firth Steel Campound, Western express Highway, Goregaon (E), Mumbai ~ 400 063. India. Ph.:+91-22-6711 4444 Fax:+91-22-6711 4445 Info@compuageIndia.com www.compuageIndia.com CIN: L99999M+1999PLC135914

# **Twitter lost immunity over** non-compliance, says govt

New Delhi, 5 July

icroblogging platform Twitter did not comply with the new information technology (IT) rules, and has therefore lost its immunity provided to intermediaries under Section 79(1) of the IT Act, 2000, the government has told Delhi High Court (HC).

This was said in an affidavit filed by lawyer Amit Acharva, who filed a petition against Twitter over non-compliance with the new IT rules that went into effect on May 26. Acharya said in the affidavit on Monday that he had come across some allegedly defamatory tweets. When he sought to register a complaint, he only found the contact details of a grievance officer located in the US on the website/mobile application of Twitter.

The 'immunity' or safe harbour is the protection provided to intermediaries like Twitter, Google, Facebook, Koo, Share-Chat and others under the IT Act. It enables intermediaries to protect themselves from liability for any third-party information, data, or communication link made available or hosted by them.

Losing safe harbour would mean platforms could become liable under law for third-party and user-generated content hosted by them.

#### AT A GLANCE

IT ministry in its affidavit told Delhi HC that Twitter is set to have failed to comply with the IT Rules, 2021, as on July 1 for the following reasons:

- Chief compliance officer has not been appointed
- The position of resident grievance officer is vacant
- The position of nodal contact person (even on interim basis) is vacant
- The physical contact address, which was shown on May 29, is not available on Twitter's website

the social media giant, giving it three weeks to reply, and set the matter for further hearing on July 6.

Twitter on Saturday informed the Delhi HC that it was in the final stages of On May 31, the HC issued a notice to appointing a new resident grievance affidavit on Monday.

by the HC over its alleged non-compliance with the new IT rules.

A hearing in the case, based on a public interest litigation by Acharya, is scheduled for Tuesday. Appointing a resident grievance officer is one of the several norms which Twitter and other social media platforms operating in India have to follow under the IT (Intermediary Guidelines and Digital Ethics Code) Rules, 2021. The rules were notified on February 25 and came into effect on May 26.

On June 27. Twitter's interim resident grievance officer Dharmendra Chatur resigned, following which, Twitter appointed US-based Jeremy Kessel as its new resident grievance officer in India. which put it in violation of the new rules.

"Any non-compliance amounts to

breach of provisions of the IT Rules, 2021, thereby leading to respondent No. 2 losing its immunity conferred under Section 79(1) of the IT Act, 2000. I state that the immunity conferred on intermediaries under Section 79(1) is a conditional immunity, subject to the intermediary satisfying the conditions under Sections 79(2) and 79(3). As provided in Rule 7, failure to observe the IT Rules, 2021, results in provisions of Section 79(1) of the IT Act, 2000, not being applicable to such an intermediary," said Acharya in the

## 95% Jet employees must okay resolution plan, or lose perks

ANEESH PHADNIS Mumbai, 5 July

At least 95 per cent of Jet Airways' employees will have to give their consent to the Kalrock-Jalan consortium's proposal or lose benefits offered to them under the revival plan.

Voting on the consortium's offer for employees and workmen began on Monday and will be on till August 4.

The National Company Law Tribunal (NCLT) cleared the consortium's proposal to revive the airline on June 22. While Jet Airways had admitted claims of around ₹15.000 crore, the consortium has offered to settle claims of ₹475 crore of financial and non-financial creditors. Employee claims worth ₹1,265 crore were admitted and the consortium has proposed ₹52 crore to settle all their claims.

Additionally, for the employees and workmen, the consortium has offered cash and non-cash benefits, including 0.5 per cent equity stake in the airline to those



The NCLT cleared the consortium's proposal to revive the airline on June 22. While Jet Airways had admitted claims of around ₹15,000 crore, the consortium has offered to settle claims of ₹475 crore of financial and non-financial creditors. Employee claims worth ₹1,265 crore were admitted and the consortium has proposed ₹52 crore to settle all their claims

insolvency in June 2019. A welfare trust will be formed by the staff and it will

hold 0.5 per cent stake in the airline and 76 per cent stake in its ground-handling subsidiary. Employees and workmen would be paid ₹11,000 and who were on the rolls of Jet ₹22,800, respectively. Each of Airways when it went into the workmen would be given asset preservation team were

a phone, laptop or an iPad through a lottery basis and ticket vouchers worth ₹10.000.

There were around 9.000 employees with the airline in June 2019 and that figure has dwindled to around 3,600.

Of them only around 175 employees who were part of olution professional did not account for salaries of the

remainder (estimated at ₹715 crore) as insolvency resolution cost. The Kalrock-Jalan consortium made this voluntary proposal for employees and workmen wh-

ich if acceptable will be made

available after the approval. In case 95 per cent of staff do not vote in favour of the proposal, it will automatically lapse. The 0.5 per cent stake reserved for the staff and ₹8 crore allocated for making cash payments to them will be given to the financial creditors. Only 50 of the existing staff will be absorbed in the airline and the rest will be transferred to the ground handling subsidiary as a part of the resolution plan.

An employee said that the ₹11,000 or ₹22,800 cash offer is a small consolation for the staff who have been waiting for the revival.

'There is no assurance of a job in the new entity. Moreover, if we get selected, it will be at a lower pay than what we earned in 2019," said anotherstaffer

## Shakti Bhog CMD arrested in money laundering case

New Delhi, 5 July

The ED on Monday said it has arrested Kewal Krishan Kumar, chairman and managing director (CMD) of Delhi-based Shakti Bhog Foods Limited, in a money laundering case linked to an alleged multicrore bank loan fraud.

Kumar was arrested on Sunday here and later produced before a special Prevention of Money Laundering Act (PMLA) court that sent him to ED custody till July 9, the federal investigative agency said.

The agency, prior to the arrest, also raided at least nine premises in Delhi and Haryana. "Various incriminating documents and digital evidences have been recovered." it said. The ED case filed under criminal sections of the PMLA is based on a CBI FIR that was filed early this year against Shakti Bhog Foods for an alleged fraud of ₹3,269 crore on a consortium of 10 banks led by SBL

plaint against the company.

unts and forged documents had noted in 2017.

Ascendas to invest ₹1,200 cr for first data centre in India

Singapore-based Ascendas India Trust, which develops IT and logistics parks in India, on Monday said it will invest an estimated ₹1,200 crore to develop the first phase of its first data centre project in the country. The project is located at Airoli, a growing data centre hub in Navi Mumbai, according to a statement posted on the company's website. Ascendas Property Fund Trustee, the trustee-manager of Ascendas India Trust (aiTrust), said that "it will invest an estimated ₹12 billion (Singapore dollar 216.6 million) to develop and operate phase one of

its first data centre campus on a prime site in India".

The 6.6-acre greenfield site will be developed in phases

Regd. Office: D-601/602 & G-601/602, Lotus Corporate Park, Graham Firth,

Steel Compound, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063. Tel No.: 022-67114444 | Fax No.: 022-67114445 E-mail: investors.relations@compuageindia.com | Website: www.compuageindia.com NOTICE FOR TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

Notice is hereby given to the Shareholders of the Company pursuant to the provisions of Section

24(6) of the Companies Act, 2013 and the Investor Education and Protection Fund Authority

dhering to the set requirements, the Company has communicated individually to all concerns

Shareholders whose shares are liable to be transferred to IEPF account. The unpaid or unclaimed

dividend for FY 13-14 (Final Dividend) will be due for transfer to IEPF account, accordingly, the

in case, the Company does not receive any communication from the concerned Shareholders by flonday, 11th October, 2021, the Company shall, thereafter, transfer the shares to the IEP

shareholders may note that both unclaimed dividend and shares transferred to IEPF Accoun

ncluding benefits accruing on such shares, if any, can be claimed back by such Shareholder from

n case the Shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact Registrar and Transfer Agent. Link Intime India Pvt. Ltd., at C-101, 247 Park, L. B. S. Marg

ikhroli (West), Mumbai 400083, Tel No.: (022) 49186270, e-mail: lepf.shares@linkintime.co.in

EPF Authority by making application in IEPF-5, as prescribed under the Rules.

Further, full details have been uploaded on the website of the Company www.compuageindia.com of such Shareholders alongwith shares liable for transfer to JEFF

Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time. he Rules contain provisions for transfer of all shares to Investor Education and Protection Fund (IEPF) in respect of which dividends have not been paid or claimed by the Shareholders for seve

**COMPUAGE INFOCOM LIMITED** CIN: L99999MH1999PLC135914

into a fully–fitted data centre campus with a total potential

built-up area of up to 5,75,000 sq ft and 90 Mw of power.

to siphon off public funds.

The 24-year-old company, which is into manufacturing and selling wheat, flour, rice, biscuits, cookies etc., had grown organically as it ventured into food-related diversification over a decade with a turnover growth of ₹1,411 crore in 2008 to ₹6,000 crore in 2014, the bank had said.

The ED said the "allegations against the accused include diversion of funds from loan accounts by roundtripping through related entities and siphoning of funds was being done by way of suspicious sale/purchase from various entities." The bank report to the CBI said the turnover growth of the company came to an abrupt halt in 2015 with the account turning into a non-performing asset (NPA) and it was ultimately declared a fraud in 2019.

The account turned an NPA on account of inventory losses owing to a steep fall in paddy prices, under-utilisation of capital expenditure in after the SBI registered a com- and a delay in the tie-up funds to tide over losses, an According to SBI, the dire-investigation report by the ctors allegedly falsified acco- bank on staff accountability

# he all-new Seltos & Sonet low more inspiring han ever. Movement that inspires

Presenting the all-new Seltos and Sonet. Recrafted with advanced new features and cutting-edge technology, the dynamic duo is all set to enthrall you. So, take your pick and begin your journey to innumerable inspiring experiences.

Seltos | Badass by Design
Dominate every road with the more badass and bolder 2021 Kia Seltos.

**Exciting New and First-in-segment Features** 



Ease of driving with clutch-less\* Allow to shift gears quickly for



Smart Pure Air Purifier with Virus and Bacteria Protection

Offers protection from dangerous an immersive driving experience. viruses and bacteria inside the car.

Other New Features: Voice Controlled Smart Sunroof and Driver Window I Quick OTA Map Updates I Advanced UVO Connect with 58 Smart Features Seltos' Class-leading Features: Smartstream 1.4 l Turbo GDi Engine with 7DCT & 6MT | Smart 20.32 cm

(8.0") Head-up Display | 26.03 cm (10.25") HD Touchscreen Navigation | Bose Premium Sound System with 8 Speakers & LED Sound Mood Lights | UVO Connected Car | 360° Camera with Blind View Monitor

Sonet Wild by Design
A thrilling experience awaits you in the wilder and more aggressive 2021 Kia Sonet.

**Exciting New and First-in-segment Features** 





Experience the thrill of quick gear Conveniently operate the smart Amazing connectivity and shift with just the touch of fingers. sunroof while driving.

Sonet's Class-leading Features: 1.51 CRDi Diesel Engine with 6-speed Advance AT | iMT - New-age Intelligent Manual Transmission I Bose Premium 7-speaker Sound System with LED Sound Mood Lights | Ventilated Driver and Passenger Seat | Drive Modes and Traction Control | Six Airbags with ESC, HAC, ESS, ACN & VSM | 10.7 cm (4.2") Advanced Color Instrument Cluster | Smart Pure Air Purifier with Virus and Bacteria Protection | Rear Door Sunshade Curtain











Close to you, no matter where you are. Our ever growing nationwide network ensures that when you move in a Kia, you have complete peace of mind.

200 City Coverage

350 **Consumer Touchpoints**  24x7 | 3 Years



• Nationwide Kia Care network with easy availability of Genuine Spare Parts • 3 Years Warranty for Unlimited Kms & up to 5th Year optional Extended Warranty\* - 3 Years 24x7 Roadside Assistance - Kia Link service support app & IoT based workshops with Live Vehicle Tracking for digital experience •My Convenience, the most unique customised maintenance program\*

Kia Refresh Service Camp from 5th July to 18th July '21 Get the best of service and care to cherish the experience of owning a Kia. Contact your nearest Kia dealership for more details.

For more information contact; 1800 108 5000 | Visit www.kia.com/in | G Kia India | Look for 'Kia India' @ 1 @





FOR INFORMATION CONTACT: MUMBAI: AUTOBAHN KIA, WORL, PH: 9029292929, POWAI, PH: 9029292929, SHIVAAY KIA, GHATKOPAR, PH: 9987004684, SHREENATH VEHICLES, ANDHERI WEST, PH: 022-48966161

MALAD WEST, PH: 022-48966161 AMRAVATI: JAIKA KIA, PH: 8263918321 AURANGABAD: AJINKYA AUTOWHEELS, PH: 911222303 JALGAON: AKSHAY KIA, PH: 9372788111, DHULE, PH: 8408881100 KOLHAPUR:
KONDUSKAR KIA, SHIROLI, PH: 7887884050 LATUR: AJINKYA AUTOWHEELS, PH: 9142121111 NAGPUR: JAIKA KIA, WADI MIDC, PH: 9607930488, KAMPTEE ROAD, PH: 9607930495 NASHIK: KHUSHI KIA, PH: 7774082120

NAVI MUMBAI: BHAVNA KIA, NERUL, PH: 9115142477 PANVEL: BHAVNA KIA, PH: 9115142477 PUNE: AMAN MOTORS, PIMPRI CHINCHWAD, PH: 020-71533839, CRYSTAL AUTO, BANER, PH: 020-68280011, TILAK ROAD, PH: 020-68280000, DHONE WHEELS, HADAPSAR, PH: 9607930496, SATARA ROAD, PH: 9607930494, BARAMATI PH: 9307300400 SANGLI: KONDUSKAR KIA, PH: 7796611116 THANE: SHREENATH KIA, PH: 022-489-66060







Company Secretary

Date: 5 July, 2021

onsecutive years or more.

ccount as per the stipulated procedure.

#### ठाण्यातील काही भागात आज पाणीपुरवठा बद

ठाणे, (प्रतिनिधी) ः ठाणे शहरातील सॅटिस पुलाचे काम तसेच ठाणेकरवाडी येथील जलवाहिनीच्या काम सुरू दुरुस्तीचे असल्याने मंगळवार सकाळी ९ वाजल्यापासून २४ तास शहरातील काही भागांत पाणीपुरवठा होणार नाही. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या रामनगर, चेंदणी कोळीवाडा, नातू परांजपे कॉलनी, सुभाषनगर, आनंद भारती मार्ग, कुंभारवाडा, सावरकरनगर, स्वामी समर्थ मठ परिसर, वाल्मीकी सोसायटी, श्रमदान सोसायटी, पत्रकार सोसायटी या भागांत मंगळवारी सकाळी ९ ते बुधवारी सकाळी ९ पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यानंतरही पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपरवठा होण्याची शक्यता आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

नियमानुसारच दर विरार, दि. (प्रतिनिधी) : वसई-विरार परिसरात खासगी लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे. शासनाच्या निश्चित दरापेक्षा अधिक दर आकारून नागरिकांची आर्थिक लुट सुरू असल्याचे वृत्त समोर आली होती. या वृत्ताची पालिकेने दखल घेतली असून शासकीय नियमानुसार लसींचे दर आकारण्याचे पालिकेने दिले आदेश असून अतिरक्त केंद्रावर आकारणाऱ्या केली कारवाई जाईल असे पालिकेने स्पष्ट केले आहे. यामुळे नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. मागील काही दिवसांपासून शहरात खासगी रुग्णालयांकडून लसीकरण मोहीम राबविल्या जात आहेत. यात नागरिकांकडून १००० ते २००० च्या आसपास लसींचे दर आकारले जात आहेत. पालिकेच्या लसीकरण मोहिमेत अनेक त्रुटी असल्याने नागरिकाची लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होत आहे. त्यात नोंदणी स्लॉट मिळत करूनही नसल्याने नागरिकांचा कल खासगी केंद्राकडे वाढत आहे. याचाच फायदा घेत खासगी केंद्रानी लसीकरण मुरू केले आहे. यात मुंबईतील काही खासगी संस्था वसई- विरारमधील खासगी रुग्णालयात लसीकरण मोहीम राबवीत आहेत. यात वाजवीपेक्षा अधिक दर घेऊन नागरिकांचे लसीकरण करत आहेत. याबाबत काही नागरिकांनी पालिकेत तक्रार केली होती पण पालिकेने आम्ही लसपुरवठा करत नसल्याचे सांगत याकडे कानाडोळा केला होता. यात पालिकेने अजूनही कोणत्याही खासगी केंद्राला लसीकरणाची परवानगी दिली असेसुद्धा पालिकेने सांगितले. पण पालिकेने खासगी लसीकरण केंद्रांना लस केवळ शासकीय दरानुसारच विकावी असे आदेश दिले आहेत. यात नियमानुसार शासकीय खासगी लसीकरण केंद्रांना कोविशिल्ड ७८० रुपये, कोवॅक्सीन १४१० रुपये, स्पुटनिक व्ही ११४५ रुपये यात ५ टक्के वस्तू सेवा कराचा आणि रुग्णालयाच्या सेवांचा दर समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता खासगी लसीकरण केंद्रांना या दरानुसारच लस

विक्री करावी लागणार

आहे. जी रुग्णालये अधिक

दर आकारतील त्यांवर

पालिकेकडून कारवाई केली

जाईल अशी माहिती पालिका

वैद्यकीय अधिकारी डॉ.

अश्वनी माने यांनी दिली.

#### जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्टस् लिमिटेड **सीआयएन**:एल७४२१०एमएच१९९९पीएलसी१२२८८६

9६-ए, अंधेरी इंडस्ट्रीयल इस्टेट, विरा देसाई रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८, भारत दूर.: (०२२) ६७७४३५५५ (विस्तार ६१३), वेबसाईट: www.ikumar.com

#### सूचना

कंपनीचे देण्यात न आलेले / दावा न केलेले लाभांश व समभागांचे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरणाच्या (प्राधिकरण) डिमॅट खात्यात अनिवार्य हरूतांतरण.

विषय: (१) उर्वरित दावा न केलेले/देण्यान आलेले लाभांशावर दावा करण्याचे रुमरण. (२) गुंतवणूकदार शिक्षाण व संरक्षाण निधी प्राधिकरणाच्या (प्राधिकरण) डिमॅट खात्यात

सहकार मंत्रालय, भारत शासनद्वारे सूचित गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षाण निधी प्राधिकरण लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ (नियम) सहवाचिता कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदीनुसार येथे सूचना देण्यात येत आहे:

कायद्याच्या कलम १२४(५) नुसार मागील ७ वर्षांच्या कालावधीकरिता देण्यात न आलेले किंव दावा न केलेले लाभांश कंपनीकडून गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरणाकडे

सहकार मंत्रालय, भारत शासनद्वारे सूचित गुंतवणूकदार शिक्षाण व संरक्षाण निधी प्राधिकरण लेखा, लेखापरिक्षाण, हस्तांतरण व परेतावा) अधिनियम, २०१६ (नियम) सहवाचिता कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४(६) च्या तरतूदीनुसार कंपनीच्या भागधारकांना सूचना देण्यात

नियमानुसार कोणत्याही भागधारकाद्वारे मागील ७ नियमित वर्षे किंवा त्यापेक्षा काळाकरित कोणतेही लाभांशावर दावा केलेला नसल्यास / देण्यात आलेले नसलेले सर्व शेअर्स हे गंतवण शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरणाच्या (आयईपीएफ) खात्यात हस्तारीत केले जाईल. तद्नुसार कंपनीचे समभाग जे लाभांशासंदर्भात आहेत त्यावरही मागील ७ वर्षात दावा केलेला नसल्या

आयर्डपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत केले जातील. नियमात नमूद तरतूदीनुसार ज्या संबंधीत भागधारकांचे योग्य कारवाईकरिता नियमाअंतर्ग आयईपीएफ प्राधिकरणाच्या खात्यात शेअर्स हस्तांतरीत करण्यात येणार आहे त्या सर्वांन वैयक्तिक सूचना मार्फत कंपनीने मंगळवार, २९ जून, २०२१ रोजी कळविले आहे आणि कंपनीने अशा भागधारकांचे व ज्यांचे शेअर्स आयईपीएफ खात्यात हस्तांतरीत केले जाणार आहे त्यांचे संपूर्ण तपशील अर्थात त्यांचा फोलिओ क्र., डिमॅट खाते तपशील www.jkumar.com वेबसाईटवर अपलोड केले आहे. संबंधित भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी दावा न झालेले लाभांश व आयर्डपीएफ प्राधिकरणाच्या खात्यात हस्तांतरीत होण्यास पात्र शेअर्सचे तपशील

जर संबंधीत भागधारकांकडुन कंपनीला मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१ पर्यंत कोणताही पत्रव्यवह प्राप्त न झाल्यास नियमांच्या आवश्यकतेनुसार नियमात दिलेल्या कालावधीनुसार कॉर्पोरेट कारवाई नमुनाप्रमाणे आयईपीएफ प्राधिकरणाकडे सदर शेअर्स हस्तांतरीत करण्याची प्रक्रिय

भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, ज्यांचे अशा शेअर्स वरील सर्व प्राप्त लाभांसह आयईपीएफमध्ये हस्तांतरीत होणारे दावा न केलेले लाभांश व शेअर्स या दोन्हीकरिता, काही असल्यास, ते नेयमाद्वारे विहित प्रक्रियेनंतर आयर्डपीएफ प्राधिकरणाकडून त्यांना पुन्हा प्राप्त करता येईल. संपूर्ण नियमावली आयईपीएफ प्राधिकरणाच्या www.iepf.gov.in वेबसाईटवर उपलब्ध

ज्या भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाच्या खात्याच्या डिमॅटमध्ये हस्तांतरीत करण्या पात्र आहेत आणि वास्तविक स्वरूपात ज्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नियमानुसार आयईपीएफ खात्याच्या डिमॅटमध्ये शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मुळ भागप्रमाणपत्राऐवजी नविन भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अभा वितरणानंतर त्यांच्या नावे नोंद्र असलेले मळ भागप्रमाणपत्र साहजिकच रद्र केले जातील आणि यापढे ते व्यवहार योग्य नसतील. डिमॅट स्वरूपात ज्या संबंधित भागधारकांचे खाते आहे अशा डिपॉझिटरीकडे आवश्यक सहकारी कारवाईद्वारे कळविले जाईल. भागधारकांनी कृपया नोंद् घ्यावी की, सदर नियमाअंतर्गत विहितप्रमाणे आयङ्गीएफ प्राधिकरणाकडे शेअर्स -इस्तांतरण उद्देशाकरिता कंपनीद्वारे द्य्यम भागप्रमाणपत्र संदर्भात त्यांच्या वेबसाईटवर कंपनीने अपलोड केलेले तपशील हे योग्य व यथोचित असेल.

भागधारकांना या प्रकरणात व नियमाबाबत काही माहीती/स्पष्टीकरण हवी असल्यास त्यांनी pपया संपर्क कंपनी निबंधक व भाग हस्तांतरण प्रतिनिधी अर्थात केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लेमिटेड यांना खाली नमुद तपशिलानुसार संपर्क करावा

केफिन टेक्नॉलॉजिस प्रायब्हेट लिमिटेड (पुर्वीची कार्वी फिनटेक प्रायब्हेट लिमिटेड) युनिट: जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्टस् लिमिटेड

. मेलिनीयम टॉवर बी, प्लॉट ३१–३२, गचीबोवली, फायनान्शियल डिस्ट्रीक्ट, ानकरामगुडा, हैदराबाद- ५६००३२. **टोल फ्री क्र**.:१८००३०९४००१

ई-मेल:einward.ris@karvy.com विसाईट:www.kfintech.com

> जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडकरिता सही/ पुर्णिमा रेड्डी

ठिकाण: मंबर्ड दिनांकः ०६ जुलै, २०२१

### बाईंडवेल नॉर्टन लिमिटेड

**गेंदणीकृत कार्यालय:** लिला बिझनेस पार्क, ५वा स्तर, अंधेरी-कुर्ला रोड, मरोळ, अंधेरी (पुर्व) मुंबई-४०००५९. द्र.:०२२-४०२१२१२१, फॅक्स:०२२-४०२१२१०२. -मेल:sharecmpt.GNO@saint-gobain.com, वेबसाईट:www.grindwellnorton.com सीआयएन: एल२६५९३एमएच१९५०पीएलसी००८१६३

७१वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सूचना थे सचना देण्यात येत आहे की. कंपनीची ७१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम बुधवार, २८ जुलै, २०२१ रोजी दु.३.००वा. भाप्रवे व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी) नन्य दकश्राव्य माध्यम (ओएव्हीएँम) मार्फत कॉपोरेट अफेयर्स मंत्रालयाच्या (एमसीए व्या सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२०, १४/२०२०, १७/२०२०, ०२/२०२१ अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० व १३ जानेवारी २०२१ आणि सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी २०२०/७९ व परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआवआर/पी/२०२१ ११. दि.१२ मे, २०२० व दि.१५ जानेवारी, २०२१ (यापुढे सदर परिपत्रके म्हणून संदर्भ) नुसार एजीएमच्या सूचनेत नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी आयोजित

उपरोक्त परिपत्रकांनसार एजीएम सचना व वार्षिक अहवाल २०२०-२१ केवळ त्या ी जाईल ज्यांचे ई-मेल पने कंप ोंदणीकृत आहेत. सदर दस्तावेज कंपनीच्या www.grindwellnorton.co.in या वेबसाईटसवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉव क्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड (केफिनटेक) च्या https://evoting.kfintech.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. ई-मेलने एजीएम सूचना रविवार, ४ जुलै, २०२१ रोजी पाठविण्याची प्रक्रिया पुर्ण केली आहे.

ोंद तारीख बुधवार, २१ जुलै, २०२१ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारण असणाऱ्या सॅदस्यांना एजीएँमच्या सूचनेत नमुद विषयावर केफिनटेकच्या विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) त्यांचे मत देता येईल.

रिमोट ई-वोटिंग रविवार, २५ जुलै, २०२१ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि ंगळवार, २७ जुलै, २०२१ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. मंगळवार, २७ जुलै, २०२१ रोजी सायं.५.००वा.नंतर केफिनटेकद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल संदस्यांनी ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही. ई-वोटिंग सुविधा एजीएम दरम्यान उपलब्ध असेल आणि जे सदस्य व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहतील ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने ठरावावर मत दिलेले नाही व त्यांना असे करण्यास रोखलेले नाही ते एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मत देण्यास पात्र असतील. ज्या सदस्यांनी एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले आहे त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देता येणार नाही.

नोंद दिनांक बुधवार, २१ जुलै, २०२१ रोजी ठेवीदाराद्वारे तयार केलेले लाभार्थी मालकांची यादी व सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग किंवा एजीएममध्ये ई-वोटिंगचा अधिकार असेल.

डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ई-मेल नोंद नसलेल्या सदस्यांकरिता रिमोटने मतदानाची पद्धत एजीएम सूचनेत नमुद आहे.

ज्या सदस्यांनी ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी त्यांचे ई-मेल संबंधित ठेवीदा सहभागीदारकडे नोंद करावे आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी ऱ्यांचे ई–मेल कंपनी निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी टीएसआर दाराशॉ कन्सल्टंटस् प्रायव्हेट लेमिटेड (टीसीपीएल) च्या **csg-unit@tcplindia.co.in** वर मेल करून एजीएमबाबत

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे व्यक्ती व ना-वैयक्तिक भागधारक ज्यांनी सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचे सदस्य झाले असल्यास आणि नोंद तारीख बुधवार, २१ जुलै, २०२१ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांर्न evoting@kfintech.com वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. रेमोट ई-वोटिंगकरिता एखादी व्यक्ती केफिनटेकसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी मत ण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा. वैयक्तिक भागधारक प्रतिभूत डिमॅट वरुपात धारण असल्यास व सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचे सदस्य झाले असल्यास आणि नोंद तारीख बुधवार, २१ जुलै, २०२१ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी ई-वोटिंगकरिता सूचना अंतर्गत एँजीएम सूचनेत नमुद प्रक्रियेचे पालन

विद्युत स्वरुपात मतदानाबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास सदस्यांनी https:// evoting.kfintech.com (केफिनटेक वेबसाईट) च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध -वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिकन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा केंवा संपर्क श्री. एस.व्ही. राजू, उप महाव्यवस्थापक, केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, सेलेनियम, प्लॉट क्र.३१ व ३२, गचीबोअली, वित्तीय जिल्हा, नानकरामगुडा हैदराबाद-५०००३२ किंवा einward.ris@kfintech.com व evoting@kfintech.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क केफिन टोल फ्री

व्हीसी/ओएव्हीएमने एजीएममध्ये सहभागी होण्याची सुविधा एजीएमकरिता निर्धारित वेळेपुवी ५ मिनिटे अगोदर सुरू होईल. एजीएममध्ये सहभागी होण्याची सुविधा एजीएमच्य निर्धारित वेळेपासून १५ मिनिटांच्या समाप्तीपुर्वी बंद केली जाईल. व्हीसी/ओएव्हीएमने ज़ीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएमच्या सूचनेत नमुद आहे. ज्या सदस्यां तांत्रिक सहाय्य एजीएमपुर्वी किंवा दरम्यान हवी असेल त्यांनी संपर्क केफिनटेक टोल फ्री क्र.१८००३०९४००१ किंवा evoting@kfintech.com वर ई-मेल करावा.

एजीएम उद्देशाकरिता व कंपनीच्या आगामी एजीएममध्ये सदस्याद्वारे मान्यतेवर अवलंबून असलेले लाभांश देण्याकरिता कंपनीची सभासदांची नोंदणी पुस्तक व शेअर हस्तांतरण पुस्तके गुरुवार, २२ जुलै, २०२१ ते बुधवार, २८ जुलै, २०२१ (दोन्ही दिवसांचा समावेश) बंद राहतील.

ग्राईंडवेल नॉर्टन लिमिटेडकरिता

दिनांक: ०५ जुलै, २०२१ के. विस्वेसर ठिकाण : मुंबई कंपनी सचिव

## रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

## COMPUAGE INFOCOM LIMITED

नोंदणीकत कार्यालयः डी-६०१/६०२ व जी-६०१/६०२, लोटस कॉर्पोरेट पार्क, ग्रॅहम फर्थ स्टिल कंपाउंड पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३. दूर::९१–२२–६७११४४४४, फॅक्स: ९१-२२-६७११४४५ ई-मेल:investors.relations@compuageindia.com, वेबसाईट:www.compuageindia.com

#### मुंतवणूक शिक्षण व संरक्षण निधी (आयर्डपीएफ) मध्ये कंपनीचे समभागाचे हस्तांतरणाकरिता सूचना

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४(६) आणि गुंतवणूक् शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षणः हस्तांतरण व परतावा ) अधिनियमः २०१६ वेळोवेळी संधारितप्रमाणे कंपनीच्या भागधारकां

९ सलग वर्षे किंवा अधिक कालाकरिता भागधारकाद्वारे दावा न केलेले किंवा देण्यात न आलेल लाभांशासंदर्भात गुंतवणूक शिक्षण व संरक्षण निधी (आयर्डपीएफ) मध्ये सर्व शेअर्स हस्तांतरणाकरित

तरतूदी नियमात समाविष्ट आहेत. नमुद आवश्यकतानुसार कंपनीने आयईपीएफ खात्यात हस्तांतरीत होण्यास ज्या भागधारकांचे शेअर्स पाः आहेत त्या सर्व भागधारकांना व्यक्तिशः कळविले आहे. वित्तीय वर्ष २०१३–२०१४ (अंतिम लाभांश करिता देण्यात न आलेले किंवा दावा न केलेले लाभांश आयर्डपीएफ खात्यात शेअर्ससह हस्तांतरणास दे

यापुढे आयईपीएफ खात्यात हस्तांतरणासाठी पात्र शेअर्ससह अशा भागधारकांचे संपुर्ण तपशिल कंपनीच्य www.compuageindia.com वेबसाईटवर अपलोड केले आहे.

जर कंपनीला दिनांक सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१ पर्यंत संबंधित भागधारकांकडून कोणता पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास कंपनीद्वारे विहित प्रक्रियेनुसार आयईपीएफ खात्यात शेअर्स हस्तांतरीत केव शेअर्सवरील सर्व लाभांसह हस्तांतरीत केल्यानंतर त्यावर नियमाअंतर्गत विहितप्रमाणे आयईपीएफ-

मध्ये अर्ज करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून भागधारकांना पुन्हा दावा सांगता येईल. या प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास भागधारकांनी कृपया संपर्क निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी **लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि.,** सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.) मुंबई-४०००८३, दूर:०२२-४९१८६२७०, ई-मेल: iepf.shares@linkintime.co.in

## SHRIRAM City MONEY WHEN YOU NEED IT MOST

## श्रीराम सिटी युनियन

कॉम्प्युएज इन्फोकॉम लिमिटेडकरि

कंपनी सचिव

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१२३, अंगप्पा नायकन स्ट्रीट, चेन्नई-६००००१ **मुख्य कार्यालय:** लेव्हल ३, वोक्खार्ड टॉवर्स, ईस्ट विंग, सी-२, ब्लॉक, वांद्रे कुर्ता कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व) मुंबई-४०००५१. द्र.:०२२-४२४१०४००/४०६०३१०० **वेबसाईट: www.shriramcity**.in

#### सांकेतिक ताबा सूचना

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सदर कायदा) अंतर्गत श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड (एससीयुएफ) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याकरिता तक्त्यात दिल्याप्रमाणे तपशिलानुसार कर्जदार यांना मागणी सूचना वितरीत केली होती. कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रेक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) च्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत मालमत्तेचा **सांकेतिक ताबा ०२ जुलै**,

कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येत आहे की, वर नमुट मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेसह कोणताही व्यवहार

कला असल्यास वर नमुद रक्कम श्राराम सिटा युनियन फायनान्स लिमिटडकड		
जमा करावी.		
कर्जदाराचे नाव	मागणी सूचनेनुसार	मालमत्तेचे
वपत्ता	देय रक्कम	वर्णन
१. मे. एसपीजी टेक्स्टाईल	२८.१२.२०२०	मालमत्ताः १२३२, आर.क्र.१,
(मालक श्री. श्रीनिवास जी.	रोजीचे लवाद	तळमजला, एस.क्र.२३,
पिछमरी), २. श्री.	डिक्रेटल रक्कम प्रदान	एच.क्र. १भाग, सोनारपाडा,
सत्यनारायण गंगाराम	मोजणीनुसार देय	पद्मा नगर रोड, न्यु कानेरी,
पिल्लमरी, ३) श्रीमती रजुबाई	रक्कम	भिवंडी-४२१३०२ आणि
गंगाराम पिल्लमरी	रु.५३,३८,६३४/-	चतुसिमाः
११९६, महेश कंपाऊंड,	(रुपये त्रेपन्न लाख	<b>उत्तरेस-</b> भास्कर कदम
गायत्री नगर, न्यु कानेरी,	अडतीस हजार सहाशे	इमारत;
भिवंडी, ठाणे-४२१३०२.	चौतीस फक्त) पुढील	दक्षिणेस-आतील रस्ता व
४. मे. ए.बी. टेक्स्टाईल	व्याज व शुल्क	गंगाधर;
(मालक श्रीमती अरुणा	करारनामा क्रमांक	<b>पुर्वेस</b> - राजेशम केंडी
श्रीनिवास पिल्लमरी)	सीडीबीडीआरटीएफ	इमारत;
१२३२, आर.क्र.१, सोनार	१४१००६०००३	पश्चिमेस-कांतीभाई इमारत.

पाडा, पद्मा नगर रोड, न्यु कानेरी, भिवंडी, ठाणे-३०.०३.२०२१ १. मे. विनस टेक्स्टाईल्स मालमत्ताः फ्लॅट क्र.५, ३रा मजला, ए विंग, एमएच (मालक श्री. कृष्णा मुरारी रोजीचे लवाद क्र.३२३, गीता सदन एस. चुडीवाला) डिक्रेटल रक्कम प्रदान कोहौसोलि., गोकुळ नगर, मोजणीनुसार देय एच.क्र.२९१, चांदमल मिठपाडा रोड, कासारआळी, कारवा कंपाऊंड, गौरीपाडा, भिवंडी, ठाणे-४२१३०२ टेलिफोन एक्सचेंज. ₹.४३,१0,४७७/-भिवंडी-४२१३०२. (रुपये त्रेचाळीस लाख आणि चतुसिमाः दुसरा पत्ता: श्री. कृष्णा दहा हजार चारशे उत्तरेस – संजोग मुरारी चुडीवाला, घर सत्त्याहत्तर फक्त) कोहौसोलि.; पढील व्याज व शुल्क दक्षिणेस-मिठपाडा रोड; क्र.३२३, गीता सदन

मंदिर; मजला, आगरा रोड, सीडीबीडीआरटीएफ हफिजीबाबा दरगा समोर, १५१२०८०००१ पश्चिमेस- जलाराम सोसायटी. गोकळ नगर, कासारआळी. भिवंडी, ठाणे-४२१३०२. २. श्री. कल्पेश के चुरीवाला, एच.क्र.३२३, गीता सदन सोसायटी, ए-५, ३रा मजला, आगरा रोड, हफिजीबाबा दरगा समोर, गोकुळ नगर, कासारआळी. भिवंडी, ठाणे-४२१३०२

२६.०८.२०२०

रोजीचे लवाद

डिक्रेटल रक्कम प्रदान

करारनामा क्रमांक

मे. आकाश टेक्स्टाईल्स (मालक श्री. नागेश लक्ष्मण घर क्र. २४६, तळमजला, येमुल इमारत, गीता कंपाऊंड, पद्मा नगर, तेलीपाडा, महेश टेलरजवळ, ता. भिवंडी, जिल्हा ठाणे-४२१३०२. श्री. नागेश लक्ष्मण येमुल, श्री. गंगाधर लक्ष्मण येमुल घर क्र. २४६, १ला मजला, खोली क्र. २, येमुल इमारत, गीता कंपाऊंड, पद्मा नगर,

तेलीपाडा,

टेलरजवळ, ता. भिवंडी,

जिल्हा ठाणे-४२१३०२.

सोसायटी, ए-५, ३रा

मोजणीनुसार देय रक्कम रु.१,७२,०५,८६९/ - (रुपये एक कोटी बाहत्तर लाख पाच हजार आठशे एकोणसत्तर फक्त) पुढील व्याज व शुल्क करारनामा क्रमांक सीडीबीडीआरटीएफ १५०४१३०००१

मालमत्ताः (१) महापालिका घर क्र.२४६, तळमजला, प्लॉट क्र.७, क्षेत्रफळ ६८८.८८ चौ. यार्डस् पैकी सर्व्हे क्र.३२, हिस्सा क्र.३ व ४, गाव कामतघर, येमुल इमारत, गीता कंपाऊंड, पद्मा नगर, ता भिवंडी, जिल्हा ठाणे-४२१३०२ आणि चतुसिमा: उत्तरेस - आतील रस्ता; **दक्षिणेस-**औद्योगिक कारखाना;

पुर्वेस - राजेंद्रसुरी गुरु

पुर्वेस - निवासी इमारत; पश्चिमेस-मोकळी जागा. (२) घर क्र.२४६, खोली क्र.२, १ला मजला, प्लॉट क्र.७, क्षेत्रफळ सुमारे ६८८.८८ चौ. यार्डस् पैकी सर्व्हे क्र.३२, हिस्सा क्र.३ व ४, गाव कामतघर, येमुल इमारत, गीता कंपाऊंड, पद्मा नगर, ता. भिवंडी, जिल्हा ठाणे-४२१३०२ आणि

चतुसिमा: उत्तरेस-आतील रस्ता; **दक्षिणेस-**औद्योगिक कारखाना पुर्वेस-निवासी इमारत; पश्चिमेस-मोकळी जागा.

कर्जदारांचे लक्ष्म वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तस्तूद आहे. ठिकाण: मुंबई/भिवंडी सही/- प्राधिकृत अधिकारी श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड

The society issues a notice inviting claim or objection to the proposed transfer of Shares and Interest in the capital A2002, Srishti Harmony Complex, Sak Vihar Road, Powal, Mumbal 400072 owned by the deceased member Late. Prasad Sheena Sallan (Bonafide Member) to Iona Prasad Salian who states to be legal heirs & stake her claim on the said property. Late. Prasad Sheen Salian had expired on 8th May 2021 without making any Nomination for the aid property and was joint owner of the property along with lona Prasad Salian. If any person having any claim in respect of Flat No. A2002, Srishti Harmony Complex, Saki Vihar Road, Powai, Mumbai 400072, they may raise / lodge any objection of their claim of any nature to the Society within 15 days from the date of publication of this notice. When

society will be entitled to transfer the

share in the name of Iona Prasad Salian as

section 30 of Maharastra Co-operative Societies Act. Chairman / Secretary Srishti Harmony CHS Ltd

#### जाहीर सूचना

याव्दारे सुचना देण्यात येते की, खाली नमुद केलेली सदिनका नं. १०३ हि मिळकत माझे अशिल प्राजक्ता दिलीप अमृते यांनी कायम स्वरुपी विकत घेतलेली असून बिल्डर मे. श्री गणेश इंटरप्रायझेस आणि यांच्यातील दिनांक १३/०६/२००२ रोजीच्या कराराची मुळ प्रत झालेली आहे. त्याचे टायटल निर्वेध व बोजाविरहित आहे या संबंधी खातरजमा करण्यासाठी ही नोटीस दिली आहे. मिळकतीचे वर्णन

ल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील तसेच मे. दुय्यम निबंधक कल्याण, ता. कल्याण, जि. ठाणे यांचे कार्यक्षेत्रातील मौजे भोपर, येथील सर्व्हे नं, २४३, हिस्सा नं, ९ व सर्व्हे नं. २९, हिस्सा नं. ८, देसले पाडा भोपर रोड, डोबिवली (पूर्व), तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, या जमिन मिळकतीवर उभ्या असलेल्या स्वानंद लोक को. ऑप. हौ. सोसा. लि.,मधील पहिल्या म्जल्याव्रील ६४० चौ.फू. (बिल्ट्-अप) व ओपन टेरेस ४५० चौ.फू. क्षेत्रफळाच सदनिका नं. १०३ ची मिळकते.

सदर सदनिका नं.१०३ प्राजक्ता दिलीप अमृते यांनी बिल्डर में. श्री गणेश इंटरप्रायझेस यांचेंकडून दिनांक १३/०६/२००२ रोजी कायमस्वरुपी विकत घेतलेला असून सदर करार दिनांक १३/०६/२००२ रोजी मे. दुय्यम निबंधक कल्याण-४ यांचे कार्यालयात् दस्त क्र. ०१८१९/२००२ अन्वये नोंदविलेला आहे.

तरी उपरोक्त दिनांक १३/०६/२००२ रोजीच्या मुळ कराराची प्रत कुठेतरी गहाळ झाल्यामुळे मानपाडा पोलिस स्टेशन, डोंबिवली (पूर्व) यांच्याकडे तक्रार क्र. ७७६/२०२१ दिनांक २३/०६/२०२१ रोजी दाखल केली व तसे प्रतिज्ञापत्र ही केले. तरी उपरोक्त नमुद केलेल्या सदनिकेच्या कराराची प्रत कोणास मिळाली असल्यास अगर त्यासंबंधी कोणाचे हक किंवा मालमत्तेवर विक्री, देणगी, वारस, गहाणखत, लीज लीअन, हवाला. पोटगी ईजमेंट यांचे मार्गाने किंवा नाही तर अशीच इतर दुस-या कोणत्याही प्रकारे एखादा हक असणा-य सर्व इसमांनी याव्दारे त्या संबंधीच्या लेखी माहिती या जाहीर सुचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून १४ दिवसांचे आत वकील व नोटरी श्री. एस. व्ही. तर्टे, तळ मजला, अरिहंत पूजा को.ऑप.हौ.सोसा.. तर्टे प्लाझ जवळ, मानपाडा रोड, डोंबिवली (पूर्व) ४२१२०१ येथे कळवावयास पाहिजे. तसे न केल्यास तशाप्रकारे कोणाचे हक नाहीत व असल्यास ते सोडून देण्यात आले आहेत असे समजून सदर सदनिका निर्वेध व बोजाविरहित आहे असे समजण्यांत टोईल.

डोंबिवली. दिनांक : ०२/०७/२०२१

सही/ श्री.एस. व्ही. तर्टे

## aarvi

#### आर्वी एनकॉन लिमिटेड

सीआयएन: एल२९२९०एमएच१९८७पीएलसी०४५४९९ नोंदणीकृत कार्यालय: ६०३, बी१ विंग, मरेथॉन इन्नोवा, मरेथॉन नेक्स्टजेन कॉम्प्लेक्स, लोअर परळ (प.), मुंबई-४०००१३. द्रर.:+९१-०२२-४०४९९९९, वेबसाईट:www.aarviencon.com, ई-मेल:info@aarviencon.com

#### कंपनीच्या ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, आर्वी एनकॉन लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांर्च ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २९ जुलै, २०२१ रोजी स.११.00वा.(भाप्रवे) एजीएम सूचने नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता कंपनी कायदा २०१३ च्या सर्व लागू तरतुदी (कायदा) भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० आणि अन्य इतर लागू सर्वसाधारण परिपत्रके व इतर परिपत्रकेनुसार व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

वरील आवश्यक परिपत्रकांच्या पूर्ततेनुसार ३३व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता कंपनीचे एकमेव व एकत्रित वार्षिक अहवाल तसेच मंडळाचे अहवाल, लेखापरिक्षकांचा अहवाल व इतर दस्तावेज ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी, डिपॉझिटरी सहभागीदार/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधीकडे नोंद आहेत त्यांन विद्युत स्वरुपाने पाठविले आहेत. उपरोक्त दस्तावेज कंपनीच्य www.aarviencon.com वेबसाईटवर व स्टॉक एक्सचेंजच्या एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>https://www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन अधिनियम २०१४ च्या नियम २० वेळोवेळी सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ नुसार कंपनीने एजीएम सूचनेत नमूद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी सर्व सदस्यांना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमोट ई-वोटिंग) तरतृद केलेली आहे. रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य मत देणार नाहीत त्यांन एजीएमच्या दिवशी सभे दरम्यान विद्युत मतदानाची सुविधा उपलब्ध होईल. रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणन कार्यरत कंपनी सचिव, मे. भट्ट ॲण्ड असोसिएटस् कंपनी सेक्रेटरीज एलएलपी यांची मंडळाने नियुक्ती केली आहे. सदस्यांनी खालीलबाबींची नोंद घ्यावी.

अ) नोंद दिनांक शुक्रवार, २३ जुलै, २०२१ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना त्यांचे मत विद्युत स्वरुपात देता येईल.

ब) रिमोट ई-वोटिंग सोमवार, २६ जुलै, २०२१ रोजी स.१०.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि बुधवार, २८ जुलै, २०२१ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. तद्नंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल. रिमोट ई-वोटिंग सदर तारीख व वेळेनंतर मान्य असणार नाही.

क) सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झालेल्या व्यक्तीने नोंद तारीख २३ जुलै, २०२१ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी cs@aarviencon.com वर त्यांचे नाव, फोलिओ क्रमांक, डीपीआयडी व क्लावंट आवडी नमुद करून मेल करावा आणि लॉगइन आवडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादी व्यक्ती ई-वोटिंगकरिता एनएसडीएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा.

ड) विद्युत स्वरुपाने मतदानाची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध होईल आणि व्हीसी, ओएव्हीएममार्फत सहभागी होणाऱ्या सदस्य ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने मत दिले नाहीत त्यांना सभेत मत देता येईल.

ई) ज्या सदस्यांनी एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिले आहे त्यांना व्हीसी/ओएव्हीएमने एजीएममध्ये उपस्थित राहता वेईल परंतु पुन्हा मत देता

 नोंद ताख्खेला ठेवीदाराद्वारे तयार केलेले लाभार्थी मालकांचे नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्यांची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग किंवा सभेत मतदानाचा अधिकार असेल.

 सद्य परिस्थिती लक्षात घेता कंपनीला ई-मेल व्यतिरिक्त भागधारकांना दस्तावेजार्च सेवा देता येणार नाही म्हणून कंपनीने सर्व भागधारकांना विनंती केली आहे की ज्यांनी अद्यापी ई-मेल नोंद केले नाहीत किंवा अद्यायावत केले नाहीत त्यांनी सदर जाहीर सूचनेच्या सेवेपासून ३ दिवसांत ठेवीदाराकडे त्यांचे ई-मेल नोंद

-मेल नोंद करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे:-

() ज्या भागधारकांनी अद्यापी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास त्यांचे डिपॉझिटरी सहभागीदारकडे तपशील सादर करू-

ह) ३३व्या एजीएम सूचनेत नमुद सर्व भागधारकांना ई-वोटिंग सुविधा देण्यासार्ठ नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा नियुक्त केली आहे. रिमोट ई-वोटिंगने मत देण्याची माहिती डिमॅट स्वरुपात भागधारक आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना एजीएम सूचनेत पाहता येईल आणि सर्व तपशील कंपनीचे <u>www.aarviencon.com</u> व एनएसडीएलच्या <u>https://</u> www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी विद्युत समाशोधन सेवेमार्फत त्यांचे बँक खात्यात थेट लाभांश प्राप्त करण्यासाठी त्यांचे विद्युत बँक तपशील त्यांचे संबंधित डीपीकडे अद्यायावत करावेत.

मंडळाच्या आदेशान्वये आर्वी एनकॉन लिमिटेडकरित सही/

ठिकाण: मुंबई दिनांक: ०६ जुलै, २०२१ लिला एस. बिश्त

कंपनी सचिव

#### HDB SERVICES एचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड ताबा सूचना <mark>तोंदगीकृत कार्यालय:</mark> राधिका, ररा मजला, लॉ गार्डन रोड, नवरंगपूरा, अहमदाबाद, गुजरात-३८००९ क्षे<mark>त्रिय कार्यालय:</mark> एचडीबी फायनाश्चियल सर्विसेस लिमिटेड, २रा मजला, विल्सन हाऊस, जुना नागरदास रोड, आंबोली सबवेजवळ, अंधेरी (पू.), मुंबई-४०००६९

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत एचडीबी फायनान्त्रियल सर्विसेस लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्सेमेन्ट) रूल्स, २००२ च्या नेयम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत कर्जदारांना खाली नमूद प्रमाणे मागणी सूचना वितरित केली होती आणि त्या सूचनेनुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सदर सूचनेत नमूद रक्कम तसेच वास्तविक जमा करण्याच्या तारखेपर्यंत प्रासंगिक खर्च, शुल्क अधिभार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते. सदर कर्जदार/सहकर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा खाली नमूद केलेल्या तारखेला घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **रचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड**कडे सूचनेत नमूद रक्कम तसेच त्यावरील व्याज, प्रासंगिक खर्च, शूल्क, अधिभार इत्यादी जमा करावी. कर्जदार, सहकर्जदार व जामिनदार, अनुसूचीत मालमत्ता, थकबाकी रक्कम, मागणी सूचना, त्याअंतर्गत दावा केलेली रक्कम, ताबा दिनांक याचे तपशिल खाली

अ. १. कर्जदार, सहकर्जदार/जामिनदारांचे नाव व पत्ता, २. कर्ज खाते क्रमांक, ३. मान्य कर्ज रक्कम, ४. प्रतिभूतीचे तपशील . मागणी सूचना दिनांक, ६. दावा रक्कम (रु.), ७. ताबा दिनांक

**१) कर्जदार व सहकर्जदारांचे नाव व पत्ता:** (१) महेश डब्ल्यु पंजाबी, (२) शेरीन महेश पंजाबी, (३) प्रतिक महेश पंजाबी, सर्वांचे र/ठि.: (अ) ५०१, पर्ल कोहौसोलि., टेक वेब सेंटरच्या पुढे, ओशिवरा लिंक रोड, आनंद नगर, जोगेश्वरी पश्चिम, मुंबई-४००१०२. **२) ऋण खाते क्र**. ५०७११८, ३) ऋण रक्कम: ३७,००,०००/- (रुपये सदोतीस लाख फक्त). ४) प्रतिभूतीचे मालमत्तेचे तपशिल तारण मालमत्ता: फ्लॅट क्र.५०१ ५वा मजला, पर्ल को-ऑप.हौ.सो.लि., सीटीएस क्र.१३४, एस.क्र.२४, हिस्सा क्र.१, गाव ओशिवरा लिंक रोड, आनंद नगर, जोगेश्वरी पश्चिम, मुंबई-४००१०२, क्षेत्रफळ ६०० चौ.फु. सुपर बिल्टअप (बिल्टअप ४८० चौ.फु.) येथील जागेचे सर्व भाग व खंड. ५) मागणी सूचना दिनांक: २७.०३.२०२१. ६) देय रक्कम : २७.०३.२०२१ रोजी देय रु.१७,०१,४३८.३१ (रुपये सतरा लाख एक हजार चारशे अडतीस आणि पैसे एकतीस फक्त) तसेच रक्कम जमा होईपर्यंत वसुली प्रक्रियेत आलेला खर्च तसेच वार्षिक लागु पुढील व्याज. ७) ता**बा दिनांक:** ०२.०७.२०२१.

**?) कर्जदार व सहकर्जदारांचे नाव व पत्ता:** (१) श्रीजी आर्ट, (२) हंसाबेन विनोदकुमार ठक्कर, (३) विनोदकुमार वृंदावनदास ठक्कर, सर्वांचे र/ठि. (अ) श्रीजी आर्ट, फ्लॉट क्र.५, देवछाया कोहौसोलि., भरुच्छा रोड, दिहसर (पुर्व), देवा आशिष इंड, मुंबई-४०००६८. (ब) फ्लॉट क्र. ३०१, अरुणोदय कोहौसोलि., डी ५, देसाई रोड, रामकृष्ण हॉटेल समोर, केशवराव विश्वासराव रोड, दिहसर पुर्व, मुंबई-४०००६८. २) ऋण खाते क्र.: ४४३५ २९७ कण रक्कम: ४०,५३,१७३/- (रुपये चाळीस लाख त्रेपत्र हजार एकशे त्याहत्तर फक्त).
 प्रतिभृतीचे मालमत्तेचे तपशिल तारण मालमत्ता. पलॅट क्र.०३, २रा मजला, क्षेत्रफळ ४२५ चौ.फ. बिल्टअप, दहिसर उल्हास को–ऑप. हौ.सो.लि., सर्व्हे क्र.३२, हिस्सा क्र.१/३ (भाग), सीटीएस क्र.१०११ व १०११/१ ते ३, भरुच्छा रोड, दहिसर पुर्व, तालुका बोरिवली, मुंबई-४०००६८ येथील जागेचे सर्व भाग व खंड. ५) मागणी सूचना दिनांक: २७.०३.२०२१. ६) देव रक्कम : २७.०३.२०२१ रोजी देव रु.४५,१०,७१२.६२ (रुपये पंचेचाळीस लाख दहा हजार सातशे बारा आणि पैसे बासष्ट फक्त) तसेच रक्कम जमा होईपर्यंत वसुली प्रक्रियेत आलेला खर्च तसेच वार्षिक लागु पुढील व्याज. ७) ताबा दिनांक: ०२.०७.२०२१.

👇) कर्जदार व सहकर्जदारांचे नाव व पत्ता: (१) कुमारपाल व्ही. दोशी, (२) चंद्रीकाबेन व्ही. दोशी, (३) वसंतराय जे. दोशी, सर्वांचे र/ठि.: (अ) फ्लॅट क्र.२८, राम निकेतन को-ऑप.हौ.सो.लि., एस.एम. रोड, मुलुंड (प.), मुंबई-४०००८०. २) क्रण खाते क्र.: २६४१७९, ३) क्रण रक्कम: ३०,००,०००/- (रुपये तीस लाख फक्त). ४) प्रतिभृतीचे मालमत्तेचे तपशिल तारण मालमत्ता: प्लॉट क्र.४०२, क्षेत्रफळ ५१६ चौ.फु. कार्पेट क्षेत्र र्किवा सरासरी बाल्कनीसह, ४था मजला, डेस्टींग होम म्हणून ज्ञात इमारत, सीटीएस क्र.२३५, २३५/१ ते २५, रोड क्र.४, इराणीवाडी, कांदिवली (प.) मंबई-४०००६७ येथील जागेचे सर्व भाग व खंड. ५) मागणी सूचना दिनांक: २७.०३.२०२१. ६) देव रक्कम : २७.०३.२०२१ रोजी देव रु.१४,८६,०२७.९० (रुपये चौदा लाख शहाऐंशी हजार सत्तावीस आणि पैसे नव्वद फक्त) तसेच रक्कम जमा होईपर्यंत वसुली प्रक्रियेत आलेला खर्च तसेच वार्षिक लागु पुढील व्याज. ७) ताबा दिनांक: ०२.०७.२०२१.

🛾 १) कर्जदार व सहकर्जदारांचे नाव व पत्ता: (१) आत्माराम भिकोबा कामठे, (२) अभिजीत आत्माराम कामठे, (३) चंद्रशेख ए. कामठे, (४) लक्ष्मीछाया कामठे, सर्वांचे र/ठि.: (अ) प्लॉट क्र.५९/१११डी, फ्लॅट क्र.६०२, ६वा मजला, गौतम कोहौसो., एकता असोसिएशन, चारबंगला अंधेरी (प.), मुंबई-४०००५३. **(ब)** मलेशियन टाऊनशिप, ब्लॉक ३२, फ्लॅट क्र.१०२, केपीएचबी १४, कुक्कटपाली, हैदराबाद-५०००७२. **२) ऋण** खाते क्र.: ४८५५३४, ३) ऋण रक्कम: ३०,००,०००/- (रुपये तीस लाख फक्त). ४) प्रतिभृतीचे मालमत्तेचे तपशिल तारण मालमत्ता: प्लॉट क्र.0३, क्षेत्रफळ ५३३ चौ.फु., तळमजला, ए विंग, सनशाईन कोहौसोलि., गोकुळ पॅराडाईज कंपाऊंड, ठाकूर कॉम्प्लेक्स, सीटीएस क्र.७४८/१ ते ५ गाव पोईसर, कांदिवली पूर्व, मुंबई-४००१०१ येथील जागेचे सर्व भाग व खंड. ५) मागणी सूचना दिनांक: २७.०३.२०२१. ६) देय रक्कम २७.०३.२०२१ रोजी देय रु.७३,०२,२२६.४३ (रुपये त्र्याहत्तर लाख दोन हजार दोनशे सब्बीस आणि पैसे त्रेचाळीस फक्त) तसेच रक्कम जमा होईपर्यंत वसुली प्रक्रियेत आलेला खर्च तसेच वार्षिक लागु पुढील व्याज. ७) ताबा दिनांक: ०२.०७.२०२१.

**१) कर्जदार व सहकर्जदारांचे नाव व पत्ता:** (१) चिराग जयराज ठाणेकर, (२) जयराज परशुराम ठाणेकर, (३) प्रतिभा जयराज ठाणेकर, सर्वां र/ठि.: (अ) बी८-१०३, साकेत कॉम्प्लेक्स कोहौसोलि., तळमजला, माजिवडा गाव, न्यु बॉम्बे-पुणे हायवे, ठाणे-४०००९९. **२) ऋण खाते क्र**. ५३३६०६, **३) ऋण रक्कम:** ४७,००,०००/- (रुपये सत्तेचाळीस लाख फक्त). **४) प्रतिभूतीचे मालमत्तेचे तपशिल तारण मालमत्ता:** विला क्र.३ (१०३), तळ + मेझनिन मझला, क्षेत्रफळ ८२८ चौ.फु. कार्पेट क्षेत्र (ज्यात बाल्कनी समाविष्ट), इमारत क्र.बी/८, साकेत कोहौसोलि., साकेत कॉम्प्लेक्स, नवीन मुंबई-पुणे महामार्गा, माजिवडे, तालुका व जिल्हा ठाणे-४००६०१, जमीन सर्व्हे क्र.३९, हिस्सा क्र.२(भाग) व सर्व्हे क्र.४०(भाग) महसूल गाव माजिवडे, तालुका व जिल्हा ठाणे-४००६०१ येथील जागेचे सर्व भाग व खंड. ५) मागणी सूचना दिनांक: २७.०३.२०२१. ६) देव रक्कम : २७.०३.२०२१ रोजी देय रु.५२,९२,१३७.३६ (रुपये बावन्नस लाख ब्याण्णव हजार एकशे सदोतीस आणि पैसे छत्तीस फक्त) तसेच रक्कम जमा होईपर्यंत वसुली प्रक्रियेत आलेला खर्च तसेच वार्षिक लागु पुढील व्याज. ७) ताबा दिनांक: ०१.०७.२०२१

.) कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायदाच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतुद आहे २) काही प्रश्न, आक्षेप व तजवीजीकरिता कृपया संपर्कः श्री. अज<mark>य मोरे: ०९८२०५२१७२७ व श्री. विशाल रितप्रकरः९८३३६७१००६ (प्राधिकृत</mark> अधिकारी), एचडीबी फायनान्शियल सर्विसेस, विल्सन हाऊस, २रा मजला, जुना नागरदास रोड, आंबोली सबवेजवळ, अंधेरी (पू.), मुंबई-४०००६९

दिनांक : ०६.०७.२०२१ एचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडकरिता